SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN: L51100MH1983PLC029600

Regd. Off.: No.2, Mohatta Bhavan Property, Off. Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. Tel.: 24964656 Fax: 24963055 Correspondence Address: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018. Website: www.sarvamangalmercantile.com

Email: info@sarvamangalmercantile.com

14TH August, 2021

To BSE Limited Floor 25, P J Towers, Dalal Street Mumbai -400 001

<u>Sub</u>: Newspaper Publication of Extract of Unaudited Financial Result for quarter ended June 30, 2021 Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations 2015

Script Code: BSE - 506190

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Standalone Financial Result for quarter ended on 30th June, 2021 published on Saturday, 14th August, 2021 in The Free Press Journal and Navshakti.

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You Yours faithfully

For Sarvamangal Mercantile Company Limited

Prakhar Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl: Newspaper Publication

SEED State Bank of India

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II, MUMBAI Address:State Bank of India, SAM II Branch, Ground Floor Mohd. Rashid Khan Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 21 : rashid.khan@sbi.co.in Landline No. (Office):- 022 - 22040537 | Fax No.022 - 22811401

Appendix – IV – A [See Proviso to Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (F (Enforcement) Rules, 2002

(Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on 03 September 2021 for recovery of Rs. 23,09,44,695 + interest at contracted rate till date thereon expenses & costs (less cash recoveries, if any) due to the secured creditor from M/s Ketan Shah Industries LLP (Borrower) and Mr. Ketan Shah, Mrs. Radhika Shah, (Guarantors).
The property wise reserve price will be as under:

Name of	Description of Property/ies	Reserve	Earnest
the Deed		Price	Money
Holders		(Rs. in Crs)	Deposit (EMD)
Shri Ketan Vinodkumar Shah	Shri Ketan Vinodkumar Shah. Plot No. 13 and construction thereon, CTS No. 2862/ 468 in Survey No.555, Nirmal Nagar, Mantha Road (Chafully), near Green Gold City Project, Off, Jalna Hyderabad Highway, Taluka & District Jalna - 431203 (admeasuring 216.00 sq.mtr.)	13.0.20	Rs. 2,80,000

Date & Time | Date: 03.09.2021, Time: 60 Minutes, From 11.00 a.m. to 12.00 p.m of e-Auction. with unlimited extensions of 5 minutes each Bid Increment Amount | Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. One Lakh

Date and time for submission of EMD and request letter of participation/ KYC Documents/ Proof before 4.30 p.m. Date & Time of Inspection property 26.08.2021

Place : Mumbai

Contact person/ Contact Number Mr. Milind Khandekar - 8600786464,9285553025. This publication also serves as 15 days prior notice for e-auction to al

concern parties.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website www.sbi.co.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Sd/-Authorized Officer State Bank of India Date: 12.08.2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that myself, Mr. BHAKTAVATSALA RAO DOPPALAPUDI and Mr. CHEEREN VERGHESE SIMON (since deceased) were the Joint Tenants in respect of a Residential Premises being Room No. 23 admeasuring 142 Sq. Ft. Carpet Area situated on the 1st Floor of Yusuf Manzil, situated on Plot 38, 3rd Peerkhan Street, Nagpada, Mumbai-400 008, on the Land bearing C. S. No. 1446, Byculla Division, "E" Ward within the Municipal Limits of Mumbai District and their names are appearing in the Rent Receipts. M/S AWFI REAL ESTATE PRIVATE LIMITED, having Office address at 3/24, Kamal Mansion, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai-400005 are the Landlords-Developers of the said Property.

I, Mr. BHAKTAVATSALA RAO DOPPALAPUDI say that I am desirous of surrendering and releasing the absolute Tenancy in respect of my undivided Tenancy Rights and the undivided Tenancy Rights heirs of Late Mr. Cheeren Verghese Simon in respect of Room No. 23 in favour of and in the name of "The Church At Hebron Fellowship" (F-3248). I further say that the heirs of Late Mr. Cheeren Verghese Simon are settled in USA and I do not have their whereabouts but I do hereby on my own discretion hereby give No-Objection, Surrender and transfer of Rights in the said Room Premises No. 23. I undertake to obtain the requisite documents from the heirs of Mr. Cheeren Verghese Simon whenever their whereabouts are known to me and I agree to Indemnify and keep harmless, the said Landlords-Developers for my such act of Surrender on behalf of myself and also on behalf of the heirs of Mr. Cheeren Verghese Simon.

Any person/s having any right, title and/or interest, claim or share whatsoever into, upon, over or against the said Room No. 23 described hereinabove written whether by way of Tenancy in Succession, Inheritance, Share, Transfer, Sub-let, Mortgage, Lien, License, Lease, Possession, Encumbrance or howsoever of any nature whatsoever are hereby required to lodge their written objection (if any) to the said deletion of names of Mr. BHAKTAVATSALA RAO DOPPALAPUDI and Mr. CHEEREN VERGHESE SIMON and bringing in the name of "THE CHURCH AT HEBRON FELLOWSHIP" in the Rent Receipts and Tenancy Rights at the address mentioned hereinbelow along with full particulars, written details and documentary evidence in support of their claims, within a period of 14 days from the date of publication of this Public Notice.

If no Claim is received or made as required hereinabove, it shall be presumed that any such claim in the said Premises or any part thereof shall be deemed to have been waived for all intends and purposes and thereafter the same are not binding on me and or the Landlords in any manner whatsoever and the transfer of tenancy in absolute favour of The Church At Hebron Fellowship shall be effected and completed without any reference to such claim/s if any.

Dated this 14th Day of August 2021 Place: Mumbai

SD/-Mr. Bhaktavatsala Rao Doppalapudi, Flat No. 903, Daffodil, Satguru Garden, Meethbundar Road, Near Thane Railway Station Thane (East), Thane-400603



1st floor, Jaykul Arcade, Near Gaovdevi Mandii Mandapa Road, Dombivili - 421201

POSSESSION NOTICE (For immovable property) Whereas the undersigned being Authorised Officer of Renco Home Finance Limited

under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 31-08-2020 calling upon the Borrower/Co Borrower: Mr. Kishor Punyarthi, S/o, Vishwanath, Flat No. 2503, 25th Floor, Gemini-A, Hiranandan Meadows, Gladys Alwares Road, Off Pokhran Road No. 2, Thane West, District Thane Maharashtra - 40 061, Also at, M/s Shree Sai Enterprises, Shop No. 01, 346 Kiran Kutir Ajay Nagar Road, Shivaji Chowk, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane Maharashtra - 421 302, Also at, H.No. 260/104, Bhagyashree Bldg., A Wing, Brahamar Ali, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 Borrower/Co Borrower: Mrs. Deepa Kishor Punyarthi, W/o, Kishor Punyarthi, Flat No. 2503, 25th Floor, Gemini-A, Hiranandani Meadows, Gladys Alwares Road, Off Pokhran Road No 2. Thane West, District Thane, Maharashtra - 40 0610, Also at, Deepa Skin & Mehand Classes, H.No. 260/104, Bhagyashree Building, A Wing, Brahaman Ali, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302, Also at, H.No. 260/104, Bhagyashree Bldg., A Wing, Brahaman Ali, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane, Maharashtra 421 302, Guarantor: Mr. Ram Krishna Chaudhary, H.No. 287, 1st Floor, Nr Hanuman Mandir, Kamatghar, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 Also at, M/s Shree Sai Enterprises, Shop No. 01, Kiran Kutir, Ajay Nagar Road, Shivaji Chowk, Bhiwandi, Taluk Bhiwandi, District Thane, Maharashtra - 421 302 vide Loan Account Nos.1591870000052 & 1591870000083 being Rs.40,58,693/- 8 Rs.26,10,790/- respectively with further interest from 24-08-2020 onwards and other costs thereon within 60 days from the date of receipt of the said notice

The Borrower, Co-Borrower and the Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, co-borrower, guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise o powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 10th day of August 2021.

The Borrower, Co-Borrower, Guarantor and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, having branch office at Dombivli situated at Jaykul Arcade, First Floor, Pandurang Wadi, Manpada Road, Dombivli (East) - 421 201 Loan Account Nos.1591870000052 & 1591870000083 for an amount of Rs.43,24,205/- & Rs.27,38,098/- respectively with further interest from 09-08-2021 onwards and other costs thereon.

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset

DESCRIPTION OF THE PROPERTY

All that piece and parcel of the property bearing Flat No. 2503, on the 25th Floor, in A Wing, admeasuring 138.48 Sq.Mtrs., is equivalent to 1490 Sq.ft., in the as "Gemini Building A Wing" in the residential complex known as "Hiranandani Meadows" land bearing Gut No. 43/1, 43/2, 52/7, 52/8, 52/9, 52/10, 52/11, 52/12, 52/13, 52/14, 56/6 pt & 45, situated at Village Chitalsar Manpada and bearing S.No. 166/1Apt, 342/pt., 166/1pt., situated at Village Majiwade lying, being and situated at Village Chitalsar Manpada and Majiwade, Taluka & District Thane and within the Registration District and Sub District of Thane and within the limits of the Thane Municipal Corporation with building constructed thereon and boundaries as follows:

On or towards East: Open Space On or towards West: Flat No. 2502 On or towards North: Passage On or towards South: Open Space

Place: Dombivili Authorised office Repco Home Finance Limited Date: 10-08-2021

Wall Street Finance Limited

Unit 622, The Summit Business Bay - Omkar, Opp. PVR Cinema,

Chakala, M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400093 Tel.: 022-62709600 • Website: www.wsfx.in • CIN: L99999MH1986PLC039660

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL I	RESULTS F	OR THE Q	UARTER EN	IDED JUNI	E 30, 2021	
						((Rs. in Lakhs)
		S	TANDALON	E	CC	ONSOLIDAT	ED
Sr. No.	Particulars	Quarte	r Ended	Year Ended	Quarte	r Ended	Year Ended
NO.		30-Jun-21	30-Jun-20	31-Mar-21	30-Jun-21	30-Jun-20	31-Mar-21
1	Total Income from operations	585.16	312.22	2,111.36	585.16	312.22	2,111.36
2	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional						
	and / or Extraordinary items)	(171.72)	(188.50)	(586.15)	(171.72)	(188.50)	(586.67)
3	Profit / (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and / or Extraordinary items)	(171.72)	(188.50)	(696.15)	(171.72)	(188.50)	(696.67)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after						
_	Exceptional and / or Extraordinary items)	(118.15)	(129.68)	(513.19)	(118.15)	(129.68)	(513.74)
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(117.75)	(131.20)	(511.62)	(117.75)	(131.20)	(512.17)
6	Equity Share Capital	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
١.	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1 ,811.17	-	-	1 ,811.17
8	Earning Per Share for the period						
	Basic:	(1.02)	(1.12)	(4.42)	(1.02)	(1.12)	(4.43)
	Diluted:	(1.02)	(1.12)	(4.42)	(1.02)	(1.12)	(4.43)
Ne	atoc:						

- The above results were reviewed by the Audit Committee and adopted by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2021
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the BSE Limited, website www.bseindia.com and also on the Company's website www.wsfx.in

By order of the board For Wall Street Finance Limited N. Srikrishna

Whole Time Director & Chief Executive Office

Mumbai, 12th August 2021

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600

Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2021 (Rs. In Lakhs, except EPS)

Sr. Particulars 30.00		Quarter Ended	d	Year Ended	
	or. Particulars		31.03.2021	30.06.2020	31.03.2021
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	0.00	46.91	0.00	54.22
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(1.65)	(14.23)	3.79
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3967.80	(1111.52)	548.06	2653.08
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	3458.13
8	Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)				
	a) Basic (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52
1	b) Diluted (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website (www.sarvamangalmercantile.com)

For Sarvamangal Mercantile Company Limited

Place: Mumbai Date: August 13, 2021 Adarsh Somani Director (DIN:00192609)

KESAR ENTERPRISES LTD.

Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. India Website: http://www.kesarindia.com Phone: (+91-22) 22042396 / 22851737 • Fax: (+91-22) 22876162 CIN: L24116MH1933PLC001996

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

				(No. III Edea)
Sr No.	Particulars	Quarter Ended 30/06/2021	Year Ended 31/03/2021	Quarter Ended 30/06/2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	11,501.85	54,745.93	12,770.18
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(597.00)	8,983.05	(87.60)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(597.00)	8,983.05	(87.60)
4	Other Comprehensive Income for the period	179.23	119.98	94.80
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(417.78)	9,103.03	7.20
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	1,007.97	1,007.97	1,007.97
7	Other Equity (Excluding Revaluation Reserves)	-	(11,227.49)	-
8	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualised) (a) Basic (in Rs.)	(5.92)	89.12	(0.87)
	(b) Diluted (in Rs.)	(5.92)	89.12	(0.87)

Note:

- 1) The above results were reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2021 and reviewed by Statutory Auditor
- 2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the
- Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarindia.com For KESAR ENTERPRISES LTD

Date:- 13th August, 2021

Sd/-H R KILACHAND Chairman & Managing Director DIN: 00294835

MAHASHREE TRADING LIMITED

Regd. Off.: Unit- B/21, Ground Floor Raj Industrial Complex, Raj Industrial Complex Premises Co. op. Soc. Ltd., Military Road, Marol, Andheri (East), Mumbai- 400059

CIN: L51900MH1984PLC034918

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

	Otatomont of Onauartoa Otanaarono i manoiai na		- Cuurtoi L		(Rs.'000)
SR NO.	1 /////002////00	Quarter ended 30.06.2021 Unaudited	Quarter ended 31.03.2021 Audited	Quarter ended 30.06.2020 Unaudited	Year ended 31.03.2021 Audited
1.	Total Income from Operations	154.30	12.31	566.95	10,073.72
2.	Profit /(Loss) before tax	(64.45)	(689.47)	(27612.61)	(31190.76)
3.	Net Profit/(Loss) after tax	(64.45)	(689.47)	(27612.61)	(31190.76)
4.	Total Comprehensive Income	(64.45)	(689.47)	(27612.61)	(31190.76)
5.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/-each)	4,000.00	4,000.00	4,000.00	4,000.00
6.	Earnings per share in Rupees (of Rs.10/- each)				
	(not annualised)				
	(a) Basic	(0.16)	(1.72)	(69.03)	(77.98)
	(b) Diluted	(0.16)	(1.72)	(69.03)	(77.98)

Notes:

Place: Mumbai

Date: August 13, 2021

- . The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their board meeting held on August 13, 2021 and have been subjected to a "Limited Review" by the statutory auditor.
- In the absence of sufficient information, the Company is unable to determine the fair value of its investment in equity shares of Summervilla Trading & Agencies Pvt. Ltd. (STAPL) as at June 30, 2021 having cost of Rs. 20 thousands, which was fully impaired in the financial year 2018-19. Since the book value of STAPL as per its audited standalone financial statements for the year 2019-20 is in negative, in view of the management, there is not likely to be any material impact on the financials of the Company.
- Figures of the previous period are regrouped or re-arranged, wherever necessary. The figures for the quarter ended 31 March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full previous financial year 2020 21 and the published unaudited year to date figures upto the period ended December 31, 2020 which were subjected to limited review.

For Mahashree Trading Limited Sd/

Rajesh Malpani Director



CIN No. L99999MH1992PLC269813

Regd(O): 601-A, Ramji House Premises CSL., 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai - 400002. Tel No. 022-22000525 Email:info@hazoormultiproject.com, hmpl.india@gmail.com, Website: www.hazoormultiproject.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2021

Amount in Lakh Except EPS YEAR ENDED QUARTER ENDED **Particulars** 30/06/2021 31/03/2021 30/06/2020 (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 1093.355 2407.205 0.000 2407.205 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -40.264 83.499 -4.487 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) -40.264 -4.487 67.807 83.499 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) -40 264 58 471 -4 487 42.778 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other -40.264 58.471 16.402 Comprehensive Income(after tax)] -48.622 Equity Share Capital 1015.000 1015.000 1015.000 1015.000 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year 1217.71 Earnings Per Share (face value of Rs. 4/- each) & (Face Value of Rs. 10/- each w.e.f 05th Jan. 2021) (for continuing and discontinued operations) -0.397 0.576 -0.018 0.421 1. Basic 2. Diluted -0.397 0.576 -0.018 0.421

Income from operations does not include other income.

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.hazoormultiproject.com.

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved an taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th August, 2021

. The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For Hazoor Multi Projects Limited

Suhas Sudhakar Joshi Managing Director DIN No: 01657318

Place : Mumbai Date : 13.08.2021

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324 Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.)

Corporate Office: 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 001 (M.P.) Phone: 0731-2543402, 2433231, Email: csmidindia@gmail.com, www.midindiaindustries.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2021 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 (Amount In Lakhs Except EPS)

Quarte	r Ended	Year Ended
30.06.2021	30.06.2020	31.03.2021
(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
196.51	6.81	166.35
-0.47	-4.15	-25.54
-0.37	-3.88	-24.99
-0.37	-3.88	-24.44
-0.37	-3.88	-24.44
1630.00	1630.00	1630.00
-	-	-2158.97
0.00 0.00	-0.02 -0.02	-0.15 -0.15
	30.06.2021 (Unaudited) 196.51 -0.47 -0.37 -0.37 -0.37 1630.00	(Unaudited) (Unaudited) 196.51 6.81 -0.47 -4.15 -0.37 -3.88 -0.37 -3.88 -0.37 -3.88 1630.00 1630.00 - - 0.00 -0.02

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Annual Financial Results are available on the website of the exchange i.e. www.bseindia.com and on website of company i.e. www.midindiaindustries.com. For Mid India Industries Limited

Place: Indore Date: 13.08.2021

Sd/-Sanjay Singh Chairman & Managing Director DIN: 01548011

SIMMONDS MARSHALL LIMITED

Regd. Office: Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC, Bhamboli, Khed, Pune, Maharasthra 410501

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021

(Rs. In Lakhs)

			Sta	ndalone			Cor	solidated	
SI.		Q	uarter Ende	ed	Year Ended	Qi	uarter Ende	ed	Year Ended
No.	PARTICULARS	30th Jun 2021	31st Mar 2021	30th Jun 2020	31st Mar 2021	30th Jun 2021	31st Mar 2021	30th Jun 2020	31st Mar 2021
1	Total income from operations	3,181.35	4,298.86	763.40	12,418.61	3,439.58	4,617.44	863.12	13,415.08
2	Net Profit /(Loss) for the period before Tax	(314.03)	(276.50)	(936.49)	(1,791.65)	(314.07)	(266.22)	(936.93)	(1,793.77)
3	Net Profit /(Loss) for the period after Tax	(314.03)	(274.89)	(936.49)	(1,790.04)	(314.07)	(274.73)	(936.93)	(1,790.13)
4	Total Comprehensive Income after Tax	(327.39)	(223.64)	(963.56)	(1,820.01)	(325.18)	(223.42)	(964.50)	(1,817.43)
5	Equity Share Capital	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00
6	Earnings Per Share (of Rs. 2/each)								
	Basic & Diluted (in Rs.)	(2.80)	(2.45)	(8.36)	(15.98)	(2.78)	(2.45)	(8.37)	(15.96)

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 13th August, 2021.
- The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarterly financial results is $available \ on \ the \ stock \ exchange \ website \ (www.bseindia.com) \ and \ on \ Company's \ website \ (www.simmondsmarshall.com)$ PLACE: MUMBAL

DATE: 13th August, 2021

Sr. Particulars

For and on behalf of the Board of Directors Sd/-N. S. Marshall Managing Director DIN: 00085754



CREATIVE EYE LIMITED

Registered Office: "Kailash Plaza", Plot No.12-A, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053 Tel. No. 2673 26 13 (7 Lines) Fax: 2673 22 96 EXTRACT OF

Website: www	v.creativeeye.com,	E-mail: con	tact@creati	veeye.com	
F UNAUDITED	FINANCIAL RESUL	TS FOR THE	QUARTER	ENDED JUNE 30	, 2021

		30/06/2021	30/06/2020	31/03/2021	31/03/2021
		Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	196.61	405.12	55.00	612.80
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(37.68)	260.87	(120.63)	(27.43)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(37.68)	260.87	(120.63)	(27.43)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(37.68)	260.87	(120.63)	(27.43)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(28.59)	282.57	(117.97)	6.95
6	Paid Up Equity Share Capital	1,003	1,003	1,003	1003
7	Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year	-	-	-	1,377.70
8	Earning Per Share- (₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)				
	- Basic :	(0.19)	1.30	(0.60)	(0.14)
	- Diluted :	(0.19)	1.30	(0.60)	(0.14)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of SEBI (Lisiting and Other Disclosure Requiremetns) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange's (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.creativeeve.com) For CREATIVE EYE LIMITED

> (DHEERAJ KUMAR) Chairman & Managing Directo

Quarter Ended

Year Ended

Dated : 13.08.2021

FREE PRESS

www.freepressjournal.in

आणि त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील. उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट (सदर परिसराचे वर्णन)

जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आमचे अशिल हे स्टेर्लिंग अन्ड विल्सन प्रायव्हेट

लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरतूदींतर्गत आणि कंपनीज ॲक्ट, १९१३ च्या

तरतूदींतर्गत मानीव इन्कॉर्पोरेट कंपनी आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालय ९वा मजला,

युनिवर्सल मॅजेस्टिक, पी.एल.लोखंडे मार्ग, चेंबूर मुंबई-४०००४३ यांच्यासह खालील

. परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या परिसराच्या खरेदीकरिता वाटाघाटी करत

कोणत्याही व्यक्तीस सदर परिसर आणि/किंवा त्याचा कोणताही भागासंदर्भात किंवा

त्यावर किंवा त्यामध्ये किंवा त्याच्याशी करार,विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन,

गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, भोगवटा, कब्जा, कुळवहिवाट, पोट-

कुळविहवाट, लिव्ह आणि लायसन्स, केअर टेकर बेसीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा,

धारणाधिकार, देखभाल, सुविधाधिकार, हक्क, करर, करारनामा किंवा विलेख, लिखित,

मयत, देणगी,उत्तराधिकार, कुतुंब व्यवस्था/वाटाघाटी, वाद, कोर्टाचा आदेश किंवा

हुकुम, कंत्राट, विकासहक्क, एफएसआय/टीडीआर कंस्पशन किंवा भार याशिवाय

कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर, अधिकार, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा,

आक्षेप आणि/किंवा मागणी काही असल्यास लिखित स्वरुपात पृष्ठ्यर्थ कागदपत्रीय

पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना आमचे कार्यालय २ रा मजला, एन.एम. वाडीया

इमारत, १२३ एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे मार्क्ड कॉपीसह

*****सदर प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, क्सूर केल्यास

अशा व्यक्तींचे कोणताही आणि सर्व असे संबंधीत शेअर, अधिकार, नामाधिकार,

फायदा, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि /िकंवा मागणी असल्यास त रह करण्यात येतील

बांद्रा, जिल्हा मुंबई उपनगराचा नोंदणीकृत उप-जिल्ह्यातील गाव बोरला, तालुका साऊथ सॅल्सेट येथे स्थित असलेले आणि वसलेले सीटीएस क्र.४ए/८ आणि नवीन सीटीएस क्र.४ए/८/१ धारक मोजमापीत ५,८०० चौरस मीटर्स जिमनीवर बांधकामीत इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील पोडियमवरील ५० कार पार्किंग स्पेस सह युनीवर्सल मॅजेस्टीक अशा ज्ञात इमारतीच्या १४वा मजल्यावरील कमर्शिअल युनीट क्र.१४०१ ते १४१२ मोजमापीत २,३२५ चौरस मीटर्स चटई क्षेत्राच्या मालकी तत्व अशी ज्ञात चा हक्क, कब्जा व भोगवट्यासह युनीवर्सल मॅजेस्टीक प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारे जारी ३० नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र.४३ मध्ये संलग्नीत प्रत्येकी रु.५०/- दर्शनी मुल्याचे विभिन्न क्र. ७३१ ते ७५० (दोन्ही एकत्रित) धारक २०(वीस) पुर्ण भरणा शेअर्स

१४ ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांकीत

वाडीया घांदी ॲण्ड कं. धवलजे. मेहता

कर्ज वस्ति न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई

भारत सरकार (वित्त मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग) एमटीएनएल इमारत, २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५. विक्री उद्घोषणा मांडण्यासाठीची सूचना हस्तांतरण वसुली कार्यवाही क्र. २१४ सन २०१७

स्टॅण्डर्ड चार्टड बँकप्रमाणपत्र धारक

विरुध्द एमएसटीसी लिमिटेड

...प्रमाणपत्रीत ऋणको

प्रती, एमएसटीसी लिमिटेड, २२५-सी, एजेसी बोस रोड,

नि. क्र. : ५३ कोलकाता - ७०००२० पुढील तारीख: ३० ऑगस्ट, २०२१ ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु. २२२,५१,००,०००/– (भारतीय रुपये दोनशे बावीस करोड एकावन्न लाख मात्र) ची रक्कम अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी मूळ प्रमाणपत्र क्र. ४३ न २०१२ मधीलअंतरिम वसुली प्रमाणपत्र क्र. २१४ सन २०१७ निर्गमित केले होते.

ज्याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता दि. २७ मार्च, २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

- १. ६०७-६०८, रहेजा सेंटर, निरमन पॉईंट, फ्री प्रेस रोड, मुंबई ४०००२१.
- २. फ्लॅट क्र. बी-२१, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. बी-२२, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लंट क्र. बी-२३, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. बी-२४, विकास फिनले टॉवर्स, परेल टॅंक रोड, कालाचौकी, परेल (पूर्व), मुंबई - ४०००३३
- फ्लॅट क्र. २०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- (पूर्व), मुंबई- ४०००९७. फ्लॅट क्र. २०३, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- (पूर्व), मुंबई- ४०००९७.
- फ्लॅट क्र. ३०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड
- ९. फ्लॅट क्र. ४०२, मौर्या सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७-ए, स. क्र. २८७, मालाड (पूर्व), मुंबई- ४०००९७.
- १०. फ्लॅट क्र. ३०२, कॉस्मॉपोलिअन अप्सरा सी.एच.एस. आंबेडकर रोड, १०. पाली हिल, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०००५०.
- ११. फ्लॅट क्र. ११/१, एलोरा अपार्टमेंट्स २, हरियाहट रोड साऊथ, कोलकाता-
- १२. फ्लॅट क्र. ११/२, एलोरा अपार्टमेंट्स २, हरियाहट रोड साऊथ, कोलकाता-900086.
- १३. सुवास, १७६, सारत बोस रोड, ४ बी, ४ था मजला, कोलकाता- ७०००२९. सदर मुंबई येथे ६ ऑगस्ट, २०२१ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या

(अशु कुमार) वसली अधिकारी डीआरटी-।, मुंबई

The spirit of Mumbai is now 93 years old!



本 DAI-KHI

दाई-डची करकारिया लिमिटेड

सीआयएन : L24100MH1960PLC011681

नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विक्रलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०

दि. ३० जून, २०२९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		स्थायी			एकत्रित	
तपशील	दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	३४६६	९७४२	१७८२	३४६६	९७४२	१७८३
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निञ्चळ नफा/तोटा	(४९६)	(२४९७)	(६९३)	(४९६)	(२६३२)	(६९३)
करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(४९६)	५७१८	(६९३)	(४९६)	५५८३	(६९३)
करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(४९६)	४९७९	(६९३)	(५२२)	५०६८	(६२३)
कालावधीकरिता (कालावधीकरिता (करपश्चात (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात) यांचा समावेश) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(४९८)	४९९५	(६९६)	(५२४)	५०८२	(६२६)
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	૭૪५	૭૪५	૭૪५	હજપ	૭૪५	૭૪૯
अन्य इक्विटी, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता	1	१४११२			१६३०२	
उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत व सौम्यीकृत रुपयांत (प्रत्येकी रु. १०/-)	(8.86)	88./3	(9.30)	(19.00)	EZ 03	(/ 38)

१. वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.dai-ichiindia.com वर उपलब्ध आहे.

वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३.०८.२०२१ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुर्र ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अहवालावर त्यांचे अ-सुधारित मत व्यक्त केले आहे.

३. कंपनीच्या व्यवस्थापनाने आयएनडी एएस १०८ - कामकाजात्मक विभागा अंतर्गत निष्कर्ष काढला आहे की कंपनीचा केवळ एकाच नोंदीयोग्य विभाग आहे तो म्हणजे स्पेश्यालिट

केमिकल होय. त्यानुसार, विभागीय माहितीची कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आली नाही. . प्लॉट क्र. डी - २/२०, जीआयडीसी, ता. वागरा, जि. भरूच - ३९२ १३०, गुजरात येथील दाहेज फॅक्टरीमध्ये दि. २२ नोव्हेंबर, २०२० रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत काहं

लमत्ता, प्लान्ट व मशिनरी तसेच इन्व्हेंटरीचे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा आला व त्याचा परिणाम दि. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्य कंपनीच्या वित्तीय कामगिरीवर झाला. सदर प्रसंगाच्या परिणामी कंपनीला रु. ४९३२ लाख (रु. ४३२६ लाख मालमता, प्लान्ट व मशिनरीकरिता, रु. ५८१ लाख इन्व्हेंटरीजकरिता व रु. २५ लाख अन्य खर्चाकरिता) इतके नुकसान झाले, जे स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहेत. कंपनीची संपत्ती व इन्व्हेंटरीज् या विमा पॉलिसीअंतर्गत ाविष्ट आहेत व झालेल्या नुकसानभरपाईकरिता विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला होता. कंपनीचा दावा सर्वेक्षणाअंतर्गत आहे व विमा कंपनीद्वारे दावा मंजूर झाल्यावर तं

५. दि. ०५ मार्च, २०२१ रोजी करण्यात आलेल्या जमीन विक्री अभिहस्तांकन कराराद्वारे कंपनीने १०५ वा माइलस्टोन, मुंबई - पुणे मार्ग, पी.ओ. कासारवाडी, पुणे - ४११ ०३४ येथील् त्यांच्या जमिनीचा भूखंड गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लि., पुणे यांना रु. १५३५० लाख इतक्या किमतीत विक्री केला. कंपनीला विक्री रक्कम प्राप्त झाली व स्थायी वित्तीय निष्कर्षांमधील अपवादात्मक बाबी म्हणून हे. १३१४७ लाख इतका नफा प्राप्त झाला. (विविध विभागांकडून मंजुरी प्राप्त करण्यासाठी उद्भवलेले निव्वळ मूल्य तसेच जिमनीच्या विक्रीकरिताचे कन्सल्टर शुल्क म्हणून एकत्रित हे. १७५० लाख) जो स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहे. ६. सप्टेंबर, २०२० मध्ये रोजगार व रोजगारपश्चात लाभांदरम्यान कर्मचारी लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) ला राष्ट्रपर्तीची संमती प्राप्त झाली. सदर संहित

रतीय राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तथापि, ज्या दिवशी संहित। प्रभावी होईल ती अधिसचित करण्यात आलेली नाही, जेव्हा सदर संहिता अस्तित्वात येईल तेव्हा तिच्या प्रभावाचे कंपन र्घारण करील व संहिता प्रभावी झालेल्या कालावधीमध्ये कोणत्याहीसंबंधित प्रभावित बार्बीची नोंद करील.

a. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या विद्यमान निर्देशांच्या आपल्या पनरावलोकनाच्या आधारावर कंपनीने आपले व्यावसायिक कामकाज व वित्तीय निष्कर्षांवर कोव्हिड - १९ महामारीच्य मावाचा विचार केला आहे. तथापि, सदर महामारीच्या प्रभावाचे निर्धारण ही तिचे स्वरूप व कालावधीवर अवलंबून अनिश्चित स्वरूपातील अखंडित प्रक्रिया आहे व त्यानुसार कंपर्न विष्यातील आर्थिक स्थितीतील कोणत्याही व्यापक बदलावर लक्ष ठेवन असेल

. दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसंदर्भातील आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्य

. आकडे जवळच्या लाख अंकापर्यंत पूर्ण स्वरूपात नोंद आहेत

कु. एस.एफ. वकील

दिनांक : १३.०८.२०२१

वॉल स्ट्रीट फायनान्स लि.

युनिट ६२२, दी समिट बिझनेस बे-ओमकार, पीव्हीआर सिनेमाा समोर, चकाला, एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३

दूरध्वनी : ०२२-६२७०९६००, वेबसाईट : www.wsfx.in, सीआयएन- एल९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६० <u> ३० जन, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता</u> अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

							(रु. लाखांत)	
अ.			एकत्रित		अलिप्त			
क्र.	तपशील	संपलेर्ल	ो तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष	
		३०-जून-२१	३०-जून-२०	३१-मार्च-२१	३०-जून-२१	३०-जून-२०	३१-मार्च-२	
१	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	५८५.१६	३१२.२२	२,१११.३६	५८५.१६	३१२.२२	२,१११.३६	
2	कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक							
	आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व #)	(१७१.७२)	(१८८.५०)	(५८६.१५)	(१७१.७२)	(१८८.५०)	(५८६.६७)	
ş	करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(१७१.७२)	(१८८.५०)	(६९६.१५)	(१७१.७२)	(१८८.५०)	(६९६.६७)	
γ	कर पश्चात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
	आणि/ किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(११८.१५)	(१२९.६८)	(५१३.१९)	(११८.१५)	(१२९.६८)	(५१३.७४)	
ų	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी							
	करिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक							
	उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(११७.७५)	(१३१.२०)	(५११.६२)	(११७.७५)	(१३१.२०)	(५१२.१७)	
ε	समभाग भांडवल	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	
Ø	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित दर्शविल्यानुसार (पुनर्मूल्यांकित							
	राखीव वगळून) राखीव	-	-	१ ,८११.१७	-	-	१,८११.१७	
L	कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती							
	मूलभूतः	(१.०२)	(१.१२)	(४.४२)	(१.०२)	(१.१२)	(\$.8)	
	सौम्यिकृतः	(१.०२)	(१.१२)	(४.४२)	(१.०२)	(१.१२)	(8.83)	

वरील निष्कर्ष १२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे स्वीकारण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.b: dia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड करित एन. श्रीक्रिष्णा

पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई, १२ ऑगस्ट, २०२१

युटीक एंटरप्रायजेस लिमिटेड

नों. कार्यालय : ८, एपीजे हाऊस, १३० मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३

(सीआयएन : एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७) दू : ९१+२२-२२८८ ६१००, ईमेल : info@utique.in/www.utique.in

३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		आ	लप्त			एक	त्रित	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
विर्तनातून एकूण महसुल/उत्पन्न	१०६.१८	१५१.४७	82.८०	६१४.३०	१०६.१८	१५१.४७	४२.८०	६१४.३०
ज्ञालवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
ालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
करपूर्व आणि अपवादात्मक बाबींनंतर)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
जलावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)								
कर आणि अपवादात्मक बाबींनंतर)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	२४४.७५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	288.38
जलावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर								
र्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८५.७०	(२२.७८)	२४.६२	ર૪૪.૭५	८५.२९	(२३.१३)	२४.६२	२४४.३४
रणा झालेले समभाग भांडवल								
दर्शनी मूल्य रु. १० प्रती समभाग)	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१
खीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित								
खीव वगळून)	_	_	_	-	_	-	-	_
ति समभाग प्राप्ती (अवार्षिक)								
प्रत्येकी रु. १० चे)								
. मुलभूत :	०.१५	(٥.٥४)	٧٥.٥	٧٧.٥	०.१५	(٥.٥४)	٥.٥٧	٧٧.٥
. सौम्यिकृत :	०.१५	(٥.٥४)	0.08	0.88	०.१५	(٥.٥४)	0.08	0.88

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०८.२०२१

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.utique.in वर उपलब्ध
- २. वरील वित्तीय निष्कर्ष संचालक मंडळाने त्यांच्या १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत अभिलिखीत केले. ३. कोव्हीड-१९ ने कंपनीचे सामान्य कामकाज बाधीत केले. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक काळजी आमच्या कार्यालयात घेण्यात येत आहे. कंपनी तिच्या मत्तांचे धारण मूल्य आणि वसुली योग्यतेवर होऊ शकणाऱ्या कोव्हीड-१९ चे परिणाम विचारात घेत आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या सध्याच्या निदर्शकांच्या आधारे कंपनीला तिच्या मत्तांची धारण रक्कम वसुल होणे अपेक्षित आहे. परिस्थिती वेगाने बदलत असून कोव्हीड-१९ च्या मोठ्या भावी परिणामांची व्याप्ती आणि कालावधी ह्याबाबत अनिश्चितता आहे आणि ह्या निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस बांधलेल्या अंदाजांपेक्षा ते

वेगळे असू शकतात. भविष्यातील आर्थिक स्थिती आणि तिच्या व्यवसायावरील परिणाम यावर कंपनी सतत बारीक लक्ष ठेवून आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने

बालासिनर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी **लि.,** स्वामी विवकानंद रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ चे संयुक्त सभासद असून . सोसायटीच्या लेआऊटमधील बंगलो क्र. ४९ आणि शेअर्स ३७<mark>१ ते ३७५</mark> धारक असून १९.०७.२०१९ रोजीस त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता निधन याले त्यांचा एक मलगा श्री. दक्षेश जे. रावल यांचे सुद्धा २२.७.२०२१ रोजी निधन झाले. त्यांची विधवा पतनी **शिवानी** दक्षेण रावल यांनी संयक्तपणे त्यांच्या आणि त्यांच्या दोन अज्ञान मुली हिदा डी. रावल आणि दिया डी. रावल यांच्या नावावर सदर बंगलो व शेअर्समधील हक्कांचे शेअर त्यासह सदर मयत संयुक्त प्रभासदांच्या सभासदत्वाच्या हस्तांतातराकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी ास्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ यांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पृष्ठचर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर केल्यास आवश्यक ते करण्यात येईल.

सही/- पी. सी. थॉमस वकील उच्च न्यायालय दिनांक: १४/०८/२०२१

⊙≲⊡ State Bank of India

दूर.-०२२-२७६५००१०, फॅक्स: ०२२-२७६६७५२५ ईमेल: sbi.18981@sbi.co.in आणि sme.navimum@sbi.co.ir

वाशी, नवी मुंबई-४००७०५

कब्जा सूचना [नियम ८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

नेम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम् १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप ज्न दिनांक २८/०५/२०२१ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार/हमीदार **मे. डंटेग्रिटी फॅशन, प्रो**प्रा श्री. हेमंत रामदेव शर्मा आणि हमीदार सौ. सीमा विष्णु जोशी यास सूचनेतील एकुण नमूद रक्कम म्हणजेच रु ६२,०७,४५३,०० (रुपये बासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न मात्र) दि. २८/०५/२०२१ रोजीस च्यास देयाच्या अंतिम तारखेपर्यंत मासिक दराने चक्रवाढीने पूढील व्याज आणि इतर प्रभार ची परतफेड सदर सूचन ग्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील वर्णन करण्यात नालेल्या मिळकतीचा सांकेतिक **कब्जा** नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वरं **११ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणतार्ह

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन

व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास **रु** ६२,०७,४५३.०० (रुपये बासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न मात्र) दि. २८/०५/२०२१ रोजीस च्यास . देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि त्यावरील प्रभारासह या रकमेसाठी भाराअधीन राहील.

. गारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुदीनुसार कर्जदार/हमीदाराचे लक्ष स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकत क्र. सी २०१, २रा मजला, सीबीडी बेलापूर बिल्डिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई चे समभाग गहाण.

प्राधिकृत अधिकार्र दिनांक: ११.०८.२०२१

स्टेट बँक ऑफ इंडिया

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600
Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

	(Rs. In Lakhs, except EF					
C		Quarter Ended			Year Ended	
Sr. No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	0.00	46.91	0.00	54.22	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(0.53)	(14.23)	4.91	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.26)	(1.65)	(14.23)	3.79	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3967.80	(1111.52)	548.06	2653.08	
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90	
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	3458.13	
8	Earnings Per Share(EPS) -before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)					
	a) Basic (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52	
	h) Diluted (Rs.)	(7.33)	(0.66)	(5.71)	1.52	

Place: Mumba

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website

For Sarvamangal Mercantile Company Limited

Adarsh Somani

Director (DIN:00192609)

जाहीर सूचना

निर्यातीकरीता इमिग्रेशन ॲक्ट, १९८३

अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र क्र.

बीओएम/पीईआर/१००/२-

१५.०६.१९९४ यांच्याद्वारे सूचना

देण्यात येते की त्यांनी वर्ष १९९४ मध्ये

व्यवसाय बंद केला आहे आणि मुळ

नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थलांतर

पुस्तिका हरविली आहे आणि जे.जे.

मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई येथे

आवश्यक एफ.आय.आर. दाखल केली

असे असूनही तेथे आमच्या विरुध्द

कोणतीही तक्रार असल्यास सूचनेच्या

प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या आत

संपर्क साधावा. तक्रारीच्या प्रती प्रोटेक्टर

जनरल ऑफ इमिग्रंटस, बाह्य कामकाज

मंत्रालय, भारत सरकार, अकबर भवन,

सत्या मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली

११००२१ यांच्याकडे पाठविता येतील.

ठिकाण : मुंबई,

१/२/३६५३/१९९४

इंटरनॅशनल, मन्ष्यबळ

Date: August 13, 2021 आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि. एक्स्प्रेस झोन, ए विंग

१०वा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ऑबेरॉय मॉल समोर, ANAND RATHI गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खालील कर्जदार/हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्य इतर बाबीसह तारण आहे, जिचा कब्जा एआरजीएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील नमुद कर्जदार,हसीत्रराकडून परिशिच्यत विशेषतः नमुद्र केलेली एड्र्ण स्कम आणि वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील सर्वेदात्मक व्याज आणि इतर खर्च आणि प्रभाराच्या बसुलीसाठी 'जे आहे जेथे आहे' आणि 'जे आहे जसे आहे' आणि जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने परिशिष्टात विशेष नमुद तारखे रोजीस वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.ne द्वारे ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विकण्यात येणार आहेत

कर्जदारांचे नावः मे. आर आर कल्याणकर हॉटेल ॲण्ड रिसॉर्टस्

सहकर्जदारांचे नावः श्री. रमेश आर. कल्याणकर सौ. रचना आर. कल्याणकर, प्रा. लि., रसिक बंगला, प्लॉट क्र. ७, रोड क्र. 🛭 श्री. रसिक रमेश कल्याणकर, ४, सेक्टर १२, नविन पनवेल (पू)ः ४१० २०६.

सौ. रोहिणी आर. कल्याणकर रसिक बंगला. प्लॉट क. ७. नविन पनवेल (पू): ४१० २०६

परिशिष्ट: दुकान क्र. ६, ७, ८ आणि ९, तळ मजला, हार्ड रॉक सीएचएसएल, सेक्टर-७, केंद्रीय विहार रोड, प्राईड सीएचएस समोर, खारघर, नवी मुंबई: ४१० २१०

रु. २,१४,०५,५२२/- (रूपये दोन करोड चौदा लाख
पाच हजार पाचशे बावीस मात्र)
२८ सप्टेंबर, २०२१
रु. ३,४९,३५,०००/- (रूपये तीन करोड एकोणपन्नास
लाख पस्तीस हजार मात्र)
राखीव किंमतीच्या १०%
रु. १०,०००/−
२१ सप्टेंबर, २०२१
स. १० ते दु. ४.००
केवायसीसह २४ सप्टेंबर, २०२१
दु. ४.०० पर्यंत
२८ सप्टेंबर, २०२१
स. १०.०० आणि दु. १.०० दरम्यान

टिप: इच्छक बोलीदार/खरेदीदार लिलाव प्रकियेच्या संदर्भातील तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता आनंद राठी ग्रूपची वेबसाईट www.rathi.com भेट देऊ शकतात.

सदर प्रकाशन हे वरील कर्जदार/इमीदार यांना सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स २००२ च्या नियम ८ (६) आणि ६(१) अन्वये विहित ३० दिवसांची सूचना सुद्धा आहे.

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरीता. कपया तारण धनकोंच्या वेबसाईट www.rathi.c nttps://sarfaesi.auctiontiger.net मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

दिनांकः १३ ऑगस्ट, २०२१ ठिकाणः मुंबई प्राधिकृत अधिकारी (आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड)

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१.

एकमेव प्रोप्रायटर हस्बा इंटरनॅशनल, १५७/२, प्रिंसेस बिल्डिंग, आ.आर.रोड, जे.जे. हॉस्पिटल सिम्नलजवळ, मुंबई - ४०० ००३

T $T\Lambda T\Lambda$

टाटा कपिटल फायनान्शियल सव्हिसस लिमिटड

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३.

शाखा कार्यालयः ९०२-९०६, क्वांटम टॉवर, चिंचोली, गोविंदजी श्रॉफ मार्ग, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विहेसस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी खालील नमुद नुसार **मागणी सूचना** जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार त खालील उह्लेखित रकमेसह मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज आणि दंड व्याज, प्रभार, खर्च, इ. या रकमेकरिता <mark>टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस</mark> **लिमिटेड** च्या प्रभाराच्या अधिन राहील.

अ.	कर्ज	कर्जदार/कायदेशीर वारस/	मागणी सूचनेची रक्कम	कब्जाची
क्र.	खाते क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव		तारीख
٧.	२०४४८१९७, २०५६५४४५	?) श्री. निखल प्रदीप थंपी, (कर्जदार स्व. श्री. प्रदीप थंपी यांचे कायदेशीर वारस), २) श्रीम. दक्षा प्रदीप थंपी, (कर्जदार स्व. श्री. प्रदीप थंपी यांचे कायदेशीर वारस), ३) मे. एक्झिक्युटिव्ह एअरवेस् प्रायक्हेट लिमिटेड, सर्वांचा पता २२०१/०२, मेघदूत-ए, स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला बॅकरोड, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. पता देखीलः १-३, तळ मजला, मलकानी चंबर, डोमेस्टिक एअरपोर्ट जवळ, नेहरु रोड, विले पालें पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००९२, पत्ता देखीलः दुकान क्र. १३, श्रीधाम स्प्लंडर, ओशिवरा, संदिपानी सीएचएसएल, ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४००१०२	(रुपये दोन कोटी व्याण्णव लाख बाहत्तर हजार तीनगे एकसम्ट आणि अठ्ठेचाळीस पैसे मात्र) म्हणजेच कर्ज खाते क्र. २०४४८१९७ मधील थकीत रु. १,९५,८१,५४०.५१/-, कर्ज खाते क्र.	९ ऑगस्ट, २०२१

मागणी सूचनेची तारीखः २१ मे, २०२१ <u>मिळकतीचे वर्णनः</u> गाव ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), अंधेरी आणि जिल्हा मुंबई उपनगर जमीन धारक सीटीएस क्र. १/ए (भाग) बांधलेले ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२ ओशिवरा संदिपानी टीचर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, येथील ''श्रीधाम स्प्लेंडर'' अशा ज्ञात इमारतीच्या सी विंग मध्ये तळ

आणि पहिला मजला, दुकान क्र. १३, मोजमापित चटई क्षेत्र १०७८ चौ. फू. बेसमेंट सह						
2	9229229	१) श्रीम. वनिता विजय पतंगिया, (कर्जदार स्व. श्री. विजय कांतिलाल	रु. ४०,५५,४३६.७९/- (रुपये चाळीस	9		
		पतंगिया यांचे कायदेशीर वारस), २) श्री. तरुण विजय पतंगिया (कर्जदार स्व.	लाख पंच्यावन्न हजार चारशे छत्तीस आणि	ऑगस्ट,		
		श्री. विजय कांतिलाल पतांगिया यांचे कायदेशीर वारस), ३) श्रीम. भावना	एकोणऐंशी मात्र) २०/०५/२०२१ रोजीस	२०२१		
		जैन, (कर्जदार स्व. श्री. विजय कांतिलाल पतंगिया यांचे कायदेशीर वारस),	थकीत			
		४) मे. विजय ज्वेलर्स, सर्वांचा पत्ताः १/ए-४०३, वृंदावन सोसायटी, रहेजा				
		टाऊनशिप, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९७, देखील पत्ताः				
		रु. क्र. ०७, हेमा बाबूराव चाळ, हायवे जवळ, दारतरी रोड, कुरार गाव, मालाड पूर्व,	मागणी सूचनेची तारीखः २४/०५/२०२१			
		मुंबई, महाराष्ट्र-४०००९७., देखील पत्ताः २०३, इजिममा कॉम्प्लेक्स, रहेजा				

कॉम्प्लेक्स, लिंक रोड, गोरेगाव स्पोटर्स क्लब मागे, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. <u>मिळकतीचे वर्णन:</u> फ्लॅट क्र. ४०३, चौथ्या मजल्यावर, ''वृंदावन १-को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'' अशी ज्ञात इमारत, रहेजा टाऊनशीप, मालाड पूर्व, मुंबई-

फ्लॅट मोजमापित ३९८ चौ. फूट म्हणजेच ३६.९९ चौ. मी. बाल्कनी क्षेत्रासह म्हणजेच ४१ चौ. फू. म्हणजेच ३.८१ चौ. मी. १) श्री. वैभव मोहन वर्तक, २) मे. मल्हार क्रिएशन्स, द्वारा त्यांचे भागीदार श्री. ह. ३९,६९,०२५.५९/-(रुपये वैभव मोहन वर्तक, ३) श्रीम. गायत्री वैभव वर्तक, सर्वांचा पत्ताः सी-३०२, न्यू | एकोणचाळीस लाख एकोणसत्तर हजार साई सृष्टी ''सी'' विंग सीएचएसएल लि., विजय पार्क रोड, जांगिद इस्टेट जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७, **देखील पत्ता**ः मे. मल्हार क्रिएशन्स, रुम क्र. २, पंचवीस आणि एकोणसाठ पैसे मात्र) म्हणजेच कर्ज खाते क्र. ६३७२०२० मधील

दहिसर, मुंबई, महाराष्ट्र-४०००६८.

प्राकूर हाऊस, वीर हनुमान नगर रोड, संतोषी माता मंदिर रोड जवळ, कंदार पाडा जवळ,

मागणी सूचनेची तारीखः २७ मे, २०२९ मिळकतीचे वर्णनः गाव मिरा, तालुका आणि जिल्हा ठाणे आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा ठाणे जमीन धारक सर्व्हे क्र. १६३/१(भा)(ओल्ड), ३४/१(भा)(न्यू) बांधलेले ''साई सृष्टी कॉम्प्लेक्स'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्स मधील बिल्डिंग सी च्या ''सी'' विंग मधील तिसऱ्या मजल्य

थकीत रु. ३६,७७,८६०.६६/-, कर्ज खाते क्र

६५६८६८१ मधील थकीत रु २,९१,१६४,९३/- २६ मे, २०२१ रोजी

. फ्लॅट मोजमापित ४४४ चौ. फूट म्हणजेच समतूल्य ४१.२४ चौ. मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र)

प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड दिनांक : १४ ऑगस्ट, २०२१ ठिकाण: मुंबई